

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील आदिवासी शाळेत शिकणा-या आदिवासी मुलींना सुविधा
तसेच सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत

(१) ६०३९ (०९-०४-२०१५). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी शाळेत शिकणा-या आदिवासी मुलींना अन्न, वस्त्र, पुस्तके, वैद्यकीय सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश मा.उच्च न्यायालयाने शासनास माहे जानेवारी, २०१५ मध्ये दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी मुलींना सुविधा पुरविण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, त्यांना सुविधा पुरविण्यात आल्या आहेत काय व केव्हापासून,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०८-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

तथापि, जनहित याचिका ८/२०१३ संदर्भात मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दि. १८/१२/२०१४ च्या आदेशान्वये आदिवासी शासकीय वसतीगृहातील मुलामुलींना निर्वाह भत्ता व इतर सोयी सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत वसतीगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. ११ नोव्हेंबर, २०११, शासन शुध्दीपत्रक दि. १०.४.२०१३ व दि. २९.६.२०१३ नुसार दोन वेळेचे पोटभर जेवण, सकाळी नाश्ता तसेच वहया,पुस्तके, शैक्षणिक

साहित्य, गणवेश, क्रिडा साहित्य, निवास व्यवस्था इ. सुविधा मोफत पुरविल्या जात आहेत. याव्यतिरिक्त किरकोळ गरजा भागविण्यासाठी मासिक दराने निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांना अदा केला जातो. शासन निर्णयांप्रमाणे सर्व मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याची कार्यवाही प्रकल्प स्तरावर केली जाते. त्याकरीता आवश्यक निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतो.

आश्रमशाळेतील मुला-मुलींना आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. २१ डिसेंबर, २००९ नुसार आहार देण्यात येतो. तसेच आश्रमशाळा संहितेनुसार सोयी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतात. आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ३७ वैद्यकीय पथकांची स्थापना केलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ तालुका व
ग्राम स्तरापर्यंत पोचविण्याबाबत**

(२) १००६१ (१०-०४-२०१५). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील उपेक्षित घटकांचा तसेच मागास प्रवर्गातील व्यक्तींचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचवण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व लाभ हा तालुकास्तर व ग्रामीण भागातील व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही, तसेच अनेक तालुक्यात समाजकल्याण अधिकारी नाही व कर्मचा-यांची कमतरता असल्याची बाब दिनांक २१ जानेवारी, २०१५ रोजी निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर विभागाच्या योजनेचा लाभ खालच्या स्तरातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) होय.

(२) हे खरे नाही, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्हास्तरीय कार्यालयाकडून अंमलबजावणी केली जाते. तालुका स्तरावर सामाजिक न्याय विभागाची कार्यालये अस्तित्वात नाहीत.

(३) व (४) प्रश्नच उद्भवत नाही.

**धुळे व तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्प व पंचायत समिती या प्रमुख कार्यालयासह
विविध शासकीय कार्यालयांतील पदे रिक्त असल्याबाबत**

(३) १६४८१ (०६-०८-२०१५). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे व तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्प व पंचायत समिती या प्रमुख कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांतील सुमारे १४७ पदे रिक्त असल्याने आदिवासी विकास योजनांची कामे होत नसल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०८-०७-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

धुळे व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयातील मंजुर १९९४ पदांपैकी १२१५ पदे रिक्त आहेत.

(२) आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त रिक्त पदे नामनिर्देशनाने व पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत असल्याबाबत

(४) १६८४६ (३१-०७-२०१५). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात आदिवासी विकास विभागाची १०४ पैकी ८९ वसतिगृहे अद्याप भाड्याच्या इमारतीत असून या भाड्यापोटी शासनाचे वर्षाला सात कोटी रुपये खर्च करावे लागत असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाने शहर व तालुका स्तरावर मुलामुलींचे अनेक वसतिगृहे शासकीय इमारतीत असल्याने आदिवासी विभागाने आदिवासी वसतिगृहे शासकीय इमारतीत का उभारण्यात आली नाही यामागील कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उक्त बाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असल्यास, चालु आर्थिक वर्षात आदिवासी वसतिगृहे बांधण्याबाबत निधीची तरतूद करण्यात आली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०८-०७-२०१६) :(१) राज्यातील एकूण ४९१ कार्यरत शासकीय वसतीगृहांपैकी ३५७ वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत. सदर वसतीगृहांच्या इमारतीच्या भाड्यापोटी शासनाचा वर्षाला अंदाजे रु. २९.०० कोटी इतका खर्च होतो.

(२) व (३) एकूण मंजूर ४९१ वसतीगृहांपैकी ३६३ वसतीगृहांकरिता जमिनी प्राप्त असून १४२ ठिकाणी शासकीय इमारतीत वसतीगृह सुरु असून ५४ ठिकाणी बांधकामे सुरु आहेत उर्वरित ठिकाणी वसतीगृह बांधकामे जमिनी उपलब्धतेनुसार मंजूर करण्यात येत आहेत प्रतिवर्षी टप्प्याटप्प्याने इमारत बांधकाम करण्यात येते.

सन २०१५-१६ या वर्षात आदिवासी मुला मुलींच्या वसतीगृह बांधकामाकरिता राज्यस्तर व जिल्हास्तर या योजनेतर्गत एकूण १४७९४.२४ लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतर्गत निधीअभावी घरे अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत

(५) १७३८७ (११-०८-२०१५). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतर्गत निधीअभावी राज्यातील ६७६ गृहनिर्माण संस्थांना फटका बसला असून सुमारे १६ हजार ३२७ लाभार्थ्यांची घरे अपूर्ण अवस्थेत आहेत तर १६५१ घरांचे बांधकाम अद्याप सुरुच झालेले नसल्यामुळे १७ हजार ९७८ लाभार्थी अजून प्रतिकेतच असल्याचे दिनांक ३ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने उपरोक्त योजनेला गती देण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२४-०६-२०१६) :(१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) व (३) शहरी भागातील १३,१६४/- अपूर्ण घरे आहेत व त्यासाठी (रु.९२,१४,८०,०००/- ब्यान्व कोटी, चौदा लाख, ऐंशी हजार फक्त) ची आवश्यकता आहे, तसेच ग्रामीण भागातील ४८१४ अपूर्ण घरे आहेत. ती पूर्ण करण्यासाठी १६४,३५,८०,०००/ (अक्षरी रु. एकशे चौसष्ट कोटी पस्तीस लाख ऐंशी हजार फक्त) एवढ्या रक्कमेची आवश्यकता आहे.

तसेच वित्तीय संस्थांकडून अपूर्ण घरे पूर्ण करण्यासाठी कर्ज उपलब्ध होत नसल्याने घरांचे बांधकाम अपूर्ण आहे.

**अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आदिवासी विकास निधीचा जिल्हा परिषद
बांधकामामध्ये झालेला दुरुपयोग**

(६) २७०८२ (१७-०८-२०१५). श्री.प्रभुदास भिलावेकर (मेळघाट) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आदिवासी विकास निधीचा जिल्हा परिषद बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करीत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग यांच्याकडून आदिवासी विभागाच्या विकास करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निधी उपलब्ध असतानाही आदिवासी भागातील कोणतीच विकास कामे होत नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर उपलब्ध निधीचा वापर करणार आहे काय ?

श्री. विष्णु सवरा (०८-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी आदिवासी उपयोजना (३०५४०४०७) या लेखाशिर्षा अंतर्गत मागील तीन वर्षात निधी प्राप्त झाला आहे. सदर योजनेतर्गत सन २०१२-१३ मध्ये ६ कामे हाती घेण्यात आली असून सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहे, सन २०१३-१४ मध्ये ३२ कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी २६ कामे पूर्ण करण्यात आली आहे, तसेच सन २०१४-२०१५ मध्ये २९ कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी ७ कामे पूर्ण करण्यात आली आहेत व १७ कामे प्रगतीपथावर आहे.

तसेच जिल्हा परिषद कृषी विभागास मागील तीन वर्षात रु. २५०.०० लक्ष, रु. २७५.०० लक्ष रु. ३००.०० लक्ष निधी प्राप्त झालेला असून त्यान्वये अनुक्रमे ८८३,७३३ व ७६३ लाभाध्याना बैलगाडी, बैलजोडी, वीजपंप, विहीरी इत्यादींचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अमरावती यांना पाणलोटोटातील मृद व जलसंधारणाच्या उपचाराकरीता सन २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये अनुक्रमे रु. १५०.०० लक्ष रु. १६५.०० लक्ष निधी देण्यात आला आहे. व त्यान्वये अनुक्रमे अमरावती जिल्ह्यात ७ व १० गावे उपचारीत करण्यात आले आहे.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दलित वस्ती विकास
योजनेचा निधी अखर्चित असल्याबाबत**

(७) २८९५६ (११-०६-२०१६). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा विकास करण्यासाठी किती बोरवेल पाणीपुरवठा योजना या वर्षात घेण्यात आल्या आहेत व प्रत्यक्ष किती कार्यान्वित आहेत,
- (२) असल्यास, बोरवेल पाणीपुरवठा योजनेसाठी या वर्षी शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे तसेच मागील वर्षातील या योजनेवर ७ कोटी रुपये अखर्चित शिल्लक आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्याची कारणे व सदयस्थिती काय आहेत,
- (४) असल्यास, या वर्षात किती बोरवेल योजना राबविण्याचा आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे व त्यास शासनाची मंजूरी घेण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा विकास करण्यासाठी बोअरवेल पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली नाही.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी मिळणेबाबत

- (८) २९२०४ (२२-१२-२०१५). **श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) :** सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक परीस्थिती अत्यंत बिकट असून तेथे दैनंदिन व्यवहार करणे कठीण होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बँकेची परिस्थिती सुधारावी व बँकेत आर्थिक व्यवहार सुरळीत चालावे म्हणून बँकेचे सर्वात मोठे थकबाकीदार असलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, तेरणानगर, ढोकी ता. जि. उस्मानाबाद व श्री. तुळजा भवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग, जि. उस्मानाबाद या दोन कारखान्याकडील वसुली होणेबाबत शासनाकडे वारंवार विनंती केली आहे, हे हि खरे आहे काय
- (३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाची भूमिका काय असेल व यावर काय कार्यवाही करण्यात आली आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

सदर साखर कारखान्यातील वसुलीच्या अनुषंगाने मा. डी.आर.ए.टी दिल्ली यांच्या न्यायालयात प्रकरण चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाच्या हिंगोली येथील लिडकॉम मधील
कर्मचाऱ्यांना काम उपलब्ध होत नसल्याबाबत**

(९) ३३०९७ (२३-१२-२०१५). श्री.तानाजी मुटकले (हिंगोली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाच्या हिंगोली (जि.हिंगोली) येथील लिडकॉम युनीट मधील कामगार पीसवर्क बेसीसवर काम करीत असून त्यांना वर्षभर पुरेल इतके काम महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जात नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महामंडळास मिळालेल्या शासकीय व निम शासकीय ऑर्डर सदर कामगारांकडून पूर्ण करून न घेता खाजगी कारखानदारांकडून पूर्ण केल्या जातात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासकीय व निमशासकीय संस्थांकडून कामे मिळवूनही पीसवर्क बेसीसवर काम करणाऱ्या कामगारांना कामे न देता महामंडळाबाहेरील खाजगी कारखानदारांकडून कामे पूर्ण करून घेण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, सदरहू कामगारांना नेहमीकरिता काम उपलब्ध करून देण्याबाबत किंवा त्यांना महामंडळाच्या आस्थापनेवर रोजंदारीवर घेण्याबाबत शासनाकडून काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडे सदर शुजचे सोलबाबतची मशीन असल्यामुळे शुजचे अप्पर तयार केल्यानंतर महामंडळाने सोलिंगचे काम जाँब वर्कद्वारे करून घेतले आहे. तसेच एअर इंडिया यांच्याकडून लेडिज हँड बॅग २५०० नग पुरवठा आदेश महामंडळास प्राप्त झाला होता. महामंडळाच्या हिंगोली केंद्रातील कामगार, सदर लेडिज हँड बॅग तयार करण्याइतपत कुशल नसल्याने सदरचे काम महामंडळाकडील नोंदणीकृत संस्थेमार्फत करून घेण्यात आले आहे.

(४) महामंडळातील कामगारांना नेहमीकरिता काम उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने नुकतेच मोल्ड तयार करून घेतले आहेत. त्यानुसार आधुनिक बाजारात चालणाऱ्या शुज व चप्पलचे उत्पादन करण्याबाबत महामंडळाने कार्यक्रम हाती घेतला आहे.

सन २००४-०५ या वर्षामध्ये उत्पादन केंद्रातील कामगारांना पुरेसे काम उपलब्ध नसल्याने आठवडी रु. ४०० इतकी उचल म्हणून देण्यात येत होती. पुढे कामगारांचे नांवे अँडव्हान्समध्ये वाढ होत गेली. महामंडळाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत कामगारांनी मागणी केली होती. याबाबत शासनस्तरावर बैठका घेऊन सदर कामगारांच्या नावे

असलेला संपूर्ण अॅडव्हान्स माफ करून रुपये एक लाख इतका मोबदला देऊन कामावरून कायमस्वरूपी मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना महामंडळाच्या आस्थापनेवर सामावून घेणे शक्य नाही. सध्या ह्याच कामगारांना पुन्हा उत्पादन केंद्रात काम उपलब्ध झाल्यामुळे काम देण्यात येते आहे. तसेच आता त्यांना काम नसेल तर किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन देण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सहकार विभागाने सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थांकडून १५ वर्षासाठी दिलेल्या मुदत कृषी कर्जाच्या मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज वसूल न करण्याचे आदेश दिल्याबाबत

(१०) ३३८९४ (२२-१२-२०१५). श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या सहकार विभागाने सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थांकडून १५ वर्षासाठी दिलेल्या मुदत कृषी कर्जाच्या मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज वसूल करू नये असे आदेश शासनाने दिनांक १४ ऑक्टोबर, २०१५ रोजी दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील बँकांकडून मध्यम मुदत व दीर्घ मुदत कृषी कर्जासाठी आकारण्यात येणारा व्याज दर हा १० ते १२ टक्के दरम्यान आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, एवढ्या मोठ्या व्याजदरामुळे शेतकरी कर्ज परतफेड करणे अशक्य हात आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यातील शेतकऱ्यांना कमी व्याजदराने मध्यम व दीर्घ मुदत कर्ज उपलब्ध होण्याबाबत शासनाने केलेली कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-०७-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

असे परिपत्रक सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक ०९/१०/२०१५ रोजी निर्गमित केलेले आहे.

(२) होय

(३) नाही.

(४) राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच व्यापारी बँकामार्फत मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून या कर्जासाठी व्याज सवलत तथा व्याज परतावा शासनाकडून देण्यात येत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

श्री. गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. लोणार, (ता.लोणार जि.बुलढाणा) या संस्थेच्या अनियमित कारभाराची चौकशी करण्याचेबाबत

(११) ३६२४६ (२२-१२-२०१५). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) श्री. गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. लोणार, (ता.लोणार जि.बुलढाणा) या संस्थेच्या अनियमित कारभाराबाबत तातडीने चौकशी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांना मा. सहकार राज्यमंत्रांनी देऊनही त्यांनी स्वतः चौकशी न करता आपली जबाबदारी दुस-यांवर टाकून चौकशी अहवाल दिल्याने या प्रकरणी मा. सहकारी राज्यमंत्री यांच्या समक्ष चौकशी करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ३ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या सुमारास त्यांना लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनानुसार या प्रकरणाची समक्ष चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) अद्याप या संदर्भात समक्ष चौकशी करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-०७-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे

- (२) श्री. गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. लोणार (ता. लोणार, जि. बुलढाणा) या संस्थेच्या अनियमित कारभाराबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या तरतुदीनुसार सखोल वैधानिक चौकशी होण्यास्तव संस्थेचे निबंधक या नात्याने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिंदखेड राजा, जि. बुलढाणा यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यासंबंधी दिनांक ०९.०३.२०१६ रोजी आदेशीत करण्यात आलेले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालिन अध्यक्षानी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्यानंतर ती संपत्ती शासनाकडे जमा करणेबाबत

(१२) ३७९६१ (२३-१२-२०१५). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आण्णाभाऊ साठे महामंडळेचे तत्कालिन अध्यक्ष यांनी कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्यानंतर स्वतःचे नावे व इतर नातेवाईकांचे नावे संपत्ती खरेदी केली असल्याची बाब उघड झाली व त्यांचे विरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी सत्यता पडताळणीनंतर राज्य गुन्हे अन्वेषणने गुन्हे दाखल केलेल्या प्रकरणांत उघड झालेली अवैध संपत्ती शासनाने शासनाकडे जमा केली आहे काय व कॅव्हा करणार आहे वा कसे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) : (१) होय.

(२) व (३) श्री. रमेश कदम, तत्कालीन अध्यक्ष, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सी.आर.पी.सी. कलम १९७ व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम १९ अन्वये मंजूरी देण्यात आली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

बुलठाणा ते मयंदा (ता.आष्टी, जि.बीड) या राज्य मार्गाची दुरुस्ती करण्याबाबत

(१३) ३८९११ (१३-०१-२०१६). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलठाणा ते मयंदा (ता.आष्टी, जि.बीड) या राज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने सद्यःस्थितीत स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१८-०२-२०१६) :(१) बुलठाणा ते मयंदा नावाचा राज्यमार्ग आष्टी तालुक्यात अस्तित्वात नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नॉन बँकींग फायनान्सकडून देण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठ्याबाबत

(१४) ३८९५९ (२०-०१-२०१६). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जीवा गावित (कळवण) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नॉन बँकींग फायनान्सकडून ज्यादा दराने कर्ज पुरवठा केला जातो, हे खरे आहे काय,

(२) थकबाकदार शेतकऱ्यांकडून पेनल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रक्कम वसूल करण्यासाठी दबाव टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, फायनान्स कंपन्यांवर आंध्रप्रदेश, कर्नाटक व तामीळनाडू या राज्य सरकारने बंदी आणली आहे अशी बंदी महाराष्ट्र राज्य शासनाकडून आणली जाणार आहे काय ?

- श्री. चंद्रकांत पाटील (०७-०७-२०१६) :**(१) नॉन बँकींग फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा जादा दराने केला जातो किंवा कसे याबाबत या कंपन्या या विभागाच्या अखत्यारित येत नसल्याने तसेच या नॉन बँकींग फायनान्स कंपन्यांची कोणतीही माहिती नसल्याने कर्ज पुरवठा जादा दराने केलेबाबत सांगता येत नाही.
- (२) शेतकऱ्यांना पेनल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रकमा वसूल करण्यासाठी दबाव टाकल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असल्याबाबत सांगता येत नाही.
- (३) नॉन बँकींग फायनास कंपन्यांची नोंदणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होत असल्याने अशा कंपन्यांवर बंदी आणण्याबाबत निर्णय घेता येणार नाही.

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी तहसील पातळीवर

समित्या अस्तीत्वात नसल्याबाबत

(१५) ३९६८१ (२८-०४-२०१६). **श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) :** सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सारख्या महत्वाकांक्षी योजनांच्या यशस्वी काटेकोर अंमलबजावणीसाठी राज्यभरातील सर्व तहसीलदार पातळीवर समित्यांच्या नेमणूका करून या समित्यांवर सदस्यांची निवड करण्याची मागणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने दिनांक ८ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास एका सविस्तर निवेदनाद्वारे राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, योजनांच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदार पातळीवर समित्यांच्या नेमणूका शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) होय,

- (२) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवरील अशासकीय अध्यक्ष/सदस्यांच्या नावांची शिफारस जिल्हाधिकऱ्यांकडे करण्याचे अधिकार संबंधीत जिल्ह्याचे मा. पालकमंत्री महोदय यांना आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकऱ्यांकडे अशासकीय सदस्यांची नावे कळवावीत असे सर्व मा. पालकमंत्री महोदय यांना विनंती करण्यात आलेली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

रोहा (जि. रायगड) तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध

योजनाचा अपात्र लाभार्थींना लाभ दिल्याबाबत

(१६) ३९७६१ (२८-०४-२०१६). **श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) :** सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रोहा (जि. रायगड) तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना मार्फत सुमारे ४२०० लाभार्थी अनेक वर्षांपासून लाभ घेत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आदी योजनांचा लाभ घेणाऱ्या सुमारे १६०० लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत सर्वेक्षण करून शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

- श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :** (१) रोहा तालुक्यामध्ये विविध विशेष सहाय्य योजनांतर्गत ४३२४ एवढे लाभार्थी लाभ घेत आहेत.
- (२) होय, तहसिल कार्यालय रोहा यांनी केलेल्या सामाजिक अंकेक्षणांतर्गत १६८८ लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आले आहेत.
 - (३) होय.
 - (४) सामाजिक अंकेक्षणांतर्गत लाभार्थी मयत/स्थलांतरित/उत्पन्न मर्यादा आदी कारणामुळे अपात्र आढळून आलेल्या १६८८ लाभार्थ्यांना त्याचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देऊन सुनावणीअंती या लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
 - (५) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली-कोल्हापूर महामार्ग दुपदरीकरणाच्या कामात मुरमाएवजी
मातीचा वापर केला जात असलेबाबत**

- (१७) ३९९४१ (२९-०४-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) :** सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) सांगली-कोल्हापूर महामार्ग दुपदरीकरणाच्या कामात मुरमाएवजी मातीचा वापर केला जात आहे, हे खरे आहे काय,
 - (२) रुंदीकरणाच्या कामामुळे रात्रीच्या वेळी साईडपट्टीवर काढण्यात आलेल्या खड्ड्यामुळे अपघात होत आहेत, हे खरे आहे काय,
 - (३) असल्यास, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) :** (१) व (२) नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरीता नागरीकांनी केलेल्या अर्जाबाबत

(१८) ३९९४६ (२८-०४-२०१६). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन अश्या इतर योजने करीता ठाणे जिल्ह्यातील नागरीकांनी केलेले ३९३ अर्ज जानेवारी, २०१६ अखेर पर्यंत तहसील कार्यालयात धुळ खात पडून आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वार्षिक २१ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजू महिलांना दर महिन्याला ६०० रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी गेल्या वर्षात ११८० महिलांनी शासनाकडे अर्ज केले होते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यापैकी किती अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तसेच अर्ज मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थीना संजय गांधी निराधार योजनेमधून अनुदान मिळालेले नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, नागरीकांना सदरहू योजनांचा लाभ मिळणेबाबत कोणतीच कार्यवाही न होण्याची कारणे काय,

(५) असल्यास, ठाणे जिल्ह्यातील लाभार्थीना तात्काळ अनुदान अदा करण्याबाबत शासनाने काय उपाययोजना केली आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) नाही.

(२), (३), (४) व (५) ठाणे जिल्ह्यात माहे जानेवारी, २०१५ ते डिसेंबर, २०१५ या कालावधीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत एकूण २७५३ महिला लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी निकषात बसणारे १७८१ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत सदर मंजूर/पात्र लाभार्थ्यांना दरमहा अनुदान वितरीत करण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांपैकी एकही लाभार्थी अनुदानापासून वंचित नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

शिरोळ व हातकणंगले (जि.कोल्हापूर) तालुक्यातील रस्त्यांवर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याबाबत

(१९) ४००५७ (२९-०४-२०१६). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिरोळ व हातकणंगले (जि.कोल्हापूर) तालुक्यातील रस्त्यांवर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याची बाब माहे जानेवारी २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील तालुके कर्नाटक सिमेलगत असून बॉक्सईट, वाळू, कोळसा, लाकूड या सारखी ओवरलोड वाहतूक सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर नियमबाह्य अवजड वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही अथवा उपाययोजना केलेली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) :(१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सफाई कामगारांची भरती करण्यासाठी काढण्यात आलेल्या शासन
निर्णयामध्ये करण्यात आलेला जातीचा उल्लेख**

- (२०) ४०४०१ (२८-०४-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) लाड-पागे समितीने सफाई कामगारांच्या नियुक्त्या वारसाहक्काने करण्याची केलेली शिफारस राज्य मंत्रीमंडळाने स्वीकारून त्यानुषंगाने दिनांक १० नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास काढलेल्या शासन निर्णयामध्ये मेहतर, वाल्मिकी, भंगी या जातीचा थेट उल्लेख करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला जातीचा उल्लेख हा घटनाबाह्य आणि विशिष्ट जातीचा अपमान करणारा असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मागासवर्गीय समाजाने केली असून, त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) अशा स्वरूपाची मागणी प्राप्त झालेली नाही तथापि, याप्रकरणी या मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे.
- (४) सदर चौकशीमध्ये संबंधित अधिकारी यांचेकडून अनावधानाने चूक झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत दिनांक २६.०५.२०१६ च्या शासन जापनाम्बये सक्त ताकीद देण्यात आली आहे.

**सोलापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावर संजय गांधी
निराधार योजना बरखास्त केल्याबाबत**

(२१) ४०९१८ (२८-०४-२०१६). श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावर संजय गांधी निराधार योजना गेल्या दीड वर्षांपासून बरखास्त केल्यामुळे समाजसेवक व काही कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेत अपात्र लाभार्थ्यांचा भरणा होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच जनतेने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान करण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, संजय गांधी निराधार योजना समिती स्थापन करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) व (५) सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर उत्तर साठी संजय गांधी योजना समिती गठीत केली असून उर्वरित तालुक्यामध्ये सदर समिती गठीत करण्यानुषंगाने सदस्याच्या नावांची शिफारस करण्याकरिता मा. पालकमंत्री महोदयांना कळविण्यात आले आहे.

**तळेगाव-चाकण रस्त्यावरील (जि.पुणे) सुधा नदीवरील नव्याने
बांधलेला पूल धोकादायक बनल्याबाबत**

(२२) ४१६५२ (०२-०५-२०१६). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तळेगाव-चाकण रस्त्यावरील (जि.पुणे) सुमारे १०० वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधलेला व सुधा नदीवर नव्याने बांधलेला पूल अतिशय धोकादायक बनत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तळेगाव व चाकणकडे येणारी वाहने अत्यंत वेगाने येतात, पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतराबरोबर एकदम वळण घ्यावे लागते त्यामुळे थेट नदीच्या पात्रात ३० ते ४० फुट खोल कोसळतात, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या भागात कोणताही गतिरोधक नाही, पुलाच्या काही अंतरावर सूचनाफलक लावलेले आहेत ते अगदी पुलाजवळ आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाले असून या रस्त्यावर वाहतुकीचा ताणही खूप आहे, सबब या रस्त्याचे रुंदीकरण तातडीने होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे या पुलाची दुरुस्ती करून किंवा नव्याने उभारणी करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय झाला आहे काय, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) वळणावर संरक्षक कठडे (Crash barriers) लावण्यात आलेले आहेत. तसेच तळेगाव बाजूला अपघातप्रवण क्षेत्राची माहिती दर्शविणारा फलक पुलाच्या अलिकडे ९० मी. अंतरावर बसविलेला आहे. चाकणच्या बाजूला बसविलेला अपघातप्रवण क्षेत्र दर्शविणारा फलक हा १५५ मी. अंतरावर आहे. तळेगावच्या बाजूला अरुंद पुल व धोकादायक वळणारी सुचना देणारे फलक बसविण्यात येत आहेत. अपघातप्रवण क्षेत्र दर्शविणारा एक सुचनादर्शक नविन फलक चाकणच्या बाजूलाही बसविण्यात येत आहे. व योग्य त्या अंतरावर गतिरोधकही बसविण्यात येत आहेत.

(४) सदर ठिकाणी धोकादायक वळण काढण्यासाठी अस्तित्वातील पुलाच्या शेजारी नवीन पुल बांधणे आवश्यक आहे. सदर कामासाठी रु. ३५.०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या कामाचा अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट झाल्यास सदरचे काम हाती घेता येईल.

पुणे जिल्ह्यातील जेजूरी येथील पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत

(२३) ४२०३९ (२९-०४-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यातील जेजूरी येथील पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी येथील बांधकाम पाडण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, न्यायालयाच्या या निर्णयानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

मा. उच्च न्यायालयाने अतिक्रमण पाडण्याच्या बाबतीतील जंजूरी येथील काही नागरिकांनी दाखल केलेला दावा फेटाळला असून, जिल्हाधिकारी, पुणे यांनी निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत.

- (२) न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी तीन महिन्यांच्या आत अर्जदाराचा दावा निकाली काढण्यात यावा असे आदेश दिले आहेत. सदरील अतिक्रमणाबाबत न्यायोचित आदेश जिल्हाधिकारी, पुणे यांच्या कडून प्राप्त होताच उचित कार्यवाही करण्यात येईल.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्यावतीने
कामगारांचे वेतन व प्रलंबित मागण्याबाबत**

- (२४) ४३४५५ (२७-०४-२०१६). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन, महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघ कोपरगाव, तालुका साखर कामगार कृति समिती यांच्यावतीने वेतन वाढ आणि प्रलंबित मागण्याबाबत पुण्यातील साखर संकुलावर मोर्चाचे आयोजन माहे डिसेंबर, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात काढण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०७-२०१६) :(१) होय.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन अहमदनगर महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ अहमदनगर व कोपरगाव तालुका साखर कामगार सभा, चांगदेवनगर ता. राहाता जि. अहमदनगर यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दिनांक २८/१२/२०१५ रोजीचे मोर्चाचे निवेदन साखर आयुक्तालयास प्राप्त झालेले आहे.

(२) व (३) कामगार विभागाच्या शासन निर्णय दिनांक ८ जुलै, २०१५ अन्वये राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती नव्याने गठीत करण्यात आली आहे. सदर समिती समोर कामगारांचे वेतन व प्रलंबित मागण्यांबाबत प्राप्त झालेली सर्व निवेदने ठेवण्यात आलेली आहेत. सदर समितीच्या आतापर्यंत ९ बैठका झाल्या असून समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे.

राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि. १.७.२०११ च्या शासन निर्णयानुसार १८ टक्के वेतनवाढीची तंतोतंत अंमलबजावणी करणे, रिटॅन्शन अलाउन्स वेळचेवेळी अदा करणे, कामगारांचे वेतन पतसंस्थेमार्फत न देता बँकेमार्फत खात्यावर दरमहा जमा करणे, कारखाना भाडे तत्वावर देताना किंवा विक्री करण्यापूर्वी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि. १२.१.२००९ च्या शासन निर्णयानुसार कामगारांची संपूर्ण कायदेशीर देणी अदा करणे व कामगार आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र

घेणे बंधनकारक करणे, कामगारांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम संबंधित प्राधिकरणाकडे तातडीने जमा करणे सेवानिवृत्त कामगारांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम, इतर कायदेशीर देणी तात्काळ अदा करणे व कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत सूचना साखर आयुक्त, पुणे यांनी दि. १३.६.२०१६ च्या पत्रान्वये दिल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची चुकीच्या पध्दतीने चौकशी करून लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आलेबाबत

(२५) ४३५६० (२८-०४-२०१६). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) :

सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची चुकीच्या पध्दतीने चौकशी करून दोन हजार पाचशे लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या विरोधात राजकिय पक्षाने तहसिलदार कागल यांच्या कार्यालयासमोर दिनांक ११ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास धरणे आंदोलन केले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१६-०७-२०१६) :(१) नाही.

(२) होय, दि.१२.०१.२०१६ रोजी तहसिलदार कागल यांच्या कार्यालयासमोर राजकीय पक्षाने धरणे आंदोलन केले होते.

(३) विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन व तपासणी फॉर्मवर लाभार्थ्यांची व पंचाची स्वाक्षरी घेण्यात आली आहे. तसेच दि.०१.०८.२०१५ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे सदर लाभार्थ्यांची सुनावणी घेऊन, लाभार्थ्यांच्या पात्र/अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय संजय गांधी योजना समितीने घेतला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कुडुवाडी-बार्शी (जि.सोलापूर) राज्य मार्ग क्र. १४५ वर सीना

नदीवर बांधण्यात येणा-या पुलाच्या कामाबाबत

(२६) ४३८५९ (२४-०४-२०१६). श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुडुवाडी-बार्शी (जि.सोलापूर) राज्य मार्ग क्र. १४५ वरील सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम सन २०१२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असतानाही अद्याप पूर्ण झाली नाही, हे खरे आहे काय,

वि.स. १८५ (१९)

- (२) असल्यास, याबाबत बांधकाम ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ देऊनही हे काम निर्धारित वेळेत पूर्ण न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, त्यामुळे आषाढी व कार्तिकी एकादशी यात्रेकरीता येणा-या भाविकांना तसेच वाहतूकीला त्रास होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, असल्यास, प्रश्न भाग (१) मधील पुलाचे काम केव्हा पूर्ण करण्यात येणार आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) :(१) होय,

- (२) सदर कामास दि. ३०/६/२०१३ पर्यंत एकच वेळ मुदतवाढ देण्यात आलेली असून त्यापुढे दि.१/७/२०१३ पासून प्रतिदिन रु. १००/- प्रमाणे संबंधित ठेकेदारास दंड आकारण्यात आला आहे. वाळुची उपलब्धता, पुलाचे संकल्पचित्र उशीरा प्राप्त झाल्याने तसेच वेळोवेळी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे सदर कामास विलंब झालेला आहे.
- (३) हे खरे नाही.

सदर पूल दुपदरी असल्यामुळे वाहतूकीस त्रास होत नाही.

- (४) सदर कंत्राटादाराकडून दिनांक ०१/०७/२०१६ पासून प्रतिदिन रु. १००/- प्रमाणे रु. ८८,६००/- इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आलेली आहे.
- पुलाच्या शेवटच्या सहाव्या गाळ्याचे काम बाकी असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. दोन्ही बाजूचे पोचमार्ग व बाशी बाजूकडील रिटर्नचे कामासाठी रु. ३.०० कोटी इतक्या रकमेची आवश्यकता असून सदरहू काम अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केले आहे.
- सदर काम मंजूर झाल्यानंतर पुलाचे काम अंतिमरित्या पूर्ण होईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो निराधारांची पेन्शन थकीत असलेबाबत

- (२७) ४५३०३ (२८-०४-२०१६). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन वाटप करणाऱ्या एजन्सीच्या टेक्निकल चुका व अनावश्यक त्रुटी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो निराधारांची पेन्शन गेल्या चार महिन्यांपासून थकीत आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच निराधार लाभार्थ्यांनी तीन महिने मंजूर पेन्शन उचलली नाहीतर पेन्शनची गरज नसल्याचे समजून सदरची पेन्शन कायमचीच बंद करण्यात येते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या एजन्सीच्या चुकीमुळे या निराधारांची पेन्शन कायमचीच बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या संदर्भात शासनाने या एजन्सीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०७-०७-२०१६) :(१) नाही.

(२) नाही.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**संजग गांधी निराधार योजनेसह लाभाच्या अन्य योजना बंद
करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांचे म्हणणे एकूण घेणेबाबत**

(२८) ४५३१९ (२८-०४-२०१६). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संजग गांधी निराधार योजनेसह लाभाच्या अन्य योजना बंद करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांचे म्हणणे एकूण घेणे बंधनकारक नसल्याने ही योजना थेट बंद न करता आधी सुनावणी घ्या, नंतरच मानधन बंद करा, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान दिले आहेत,हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आदेशानुसार या योजनेतील कोल्हापूरातील लाभार्थ्यांचे म्हणणे एकूण घेऊन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१६-०७-२०१६) :(१) होय.

(२) नाही.

सामाजिक सर्व्हेक्षणामध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना शासन निर्णय दि.०१.०८.२०१५ मधील तरतूदीनुसार त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन त्यांच्या पात्र/अपात्रतेबाबत संजग गांधी समितीने अंतिम निर्णय घेतलेला आहे. तसेच असे प्रस्ताव शासनास सादर करण्याची तरतूद नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**आटपाडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शीतगृह आणि
पॅकहाऊसचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत**

(२९) ४५३२९ (२७-०४-२०१६). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. १८५ (21)

- (१) आटपाडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शीतगृह आणि पॅकहाऊसचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात वा दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शीतगृहाचे बांधकाम पूर्ण होणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०७-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) आटपाडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळींब व द्राक्ष निर्यात सुविधा केंद्र या पकल्पांतर्गत शीतगृह व व पॅकहाऊसची कामे करावयाची आहेत. रस्त्याचे काम वगळून स्थापत्यविषयक व यंत्रसामुग्रीचे काम पूर्ण झाले आहे. पाण्याअभावी व वाळू उपसा प्रतिबंधामुळे कामे पूर्ण करण्यास अडचणी आल्या होत्या जून, २०१६ अखेरपर्यंत प्रकल्पांतर्गत उर्वरित कामे पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

**विटा जि.सांगली येथील विटा इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटीची (पॉवर हाऊस) जागा
बेकायदेशीरपणे दि विटा अर्बन पतसंस्थेला दिल्याबाबत**

- (३०) ४५३३५ (२७-०४-२०१६). **श्री.अनिल बाबर (खानापूर) :** सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) विटा जि.सांगली येथील विटा इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटीची (पॉवर हाऊस) जागा बेकायदेशीरपणे दि विटा अर्बन पतसंस्थेला दिल्याचे नुकतेच निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बेकायदेशीर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, पॉवर हाऊसची जागा बेकायदेशीरपणे विक्री करणा-या अधिका-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (११-०७-२०१६) :(१) विटा इलेक्ट्रिक सप्लाय को.ऑप. सोसायटीची जागा त्यांचे अवसायक यांनी माहे फेब्रुवारी, २०१३ मध्ये विटा अर्बन को. ऑप सोसायटी लि. विटा ता. खानापूर या पतसंस्थेस विक्री केली आहे.

- (२) सदरची जागा विक्रीबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन क्र. ९६६३/२०१४ दाखल केली असून सदरची बाब मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
- (३) लागू नाही.
- (४) लागू नाही.

**कमळापूर ते रामापूर (ता.खानापूर, जि.सांगली) येथील येरळा
नदीच्या पुलाची उंची वाढविण्याबाबत**

(३१) ४५३५२ (२९-०४-२०१६). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मळापूर ते रामापूर (ता.खानापूर, जि.सांगली) येथील येरळा नदीच्या पुलावर पावसाळ्यामध्ये पाणी वाहत असल्याने त्या दरम्यान वाहतूक बंद होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पुलाची उंची वाढवावी याकरीता तेथील जनतेने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पुलाची उंची वाढविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) : (१) व (२) होय.

- (३) प्रस्तावित पुलासाठीचे सर्वेक्षण करणेत आले असून सदर काम निकष, प्राधान्यक्रम मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचे नियोजन राहिल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील होसूर घाट रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

(३२) ४५३७८ (२९-०४-२०१६). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील बेळगांव सीमा भागाला जोडणाऱ्या होसूर घाट रस्त्याच्या साईड पट्ट्या खराब झाल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार सदर रस्त्याची दुरुस्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

(२) होय.

दि. ०८/०५/२०१६ रोजी कार्यकारी अभियंता यांनी पाहणी केली आहे.

- (३) होसूर घाट रस्त्यांच्या ६.०० किमी लांबीमधील साईड पट्ट्या काही अशी खराब झाल्या आहेत.

साईड पट्या मुरमाने भरून त्याची दबाई व गटारे खुदाई करणे तसेच डांबरी रस्त्याच्या तुटलेल्या कडांची दुरुस्ती करणे, दबलेल्या ठिकाणी डांबरी रस्त्यावर बी.बी.एम करणे या कामांना किरकोळ दुरुस्ती गट "अ" कार्यक्रमातून मंजुरी देऊन सदर लांबीमधील रस्ता निधी उपलब्धतेनुसार दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गडहिंगलज व चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील नेसरी-कोवाड-बेळगाव रस्त्याची अपघाती वळणे सलुभ करण्याची आणि फलक लावण्याची केलेली मागणी

(३३) ४५४१४ (२९-०४-२०१६). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गडहिंगलज व चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील नेसरी-कोवाड-बेळगाव रस्त्याची अपघाती वळणे सुलभ करण्याची तसेच रस्त्यावर फलक लावण्याची मागणी मा.मुख्यमंत्री, मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचेकडे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व वाहनधारकांनी माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) :(१) नाही.

अशा स्वरूपाचा पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही.

- (२) आवश्यकतेनुसार वळणावर सुचना फलक बसवलेले आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील सिंचनाचा व रस्त्याचा अनुशेष दुर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

(३४) ४६३९२ (३०-०४-२०१६). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विदर्भ विकास महामंडळाच्या अहवालानुसार विदर्भ सोडून मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राचे प्रति चौरस कि.मी. क्षेत्रफळात रस्त्यांची लांबी १.१५ कि.मी. आहे तर विदर्भाची प्रति चौरस कि.मी. क्षेत्रफळात रस्त्याची लांबी फक्त ०.९६८ कि.मी. इतकी असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या तिस-या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विदर्भात सिंचनासोबत रस्त्यांचाही मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, विदर्भातील सिंचनाचा व रस्त्याचा अनुशेष दुर करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०६-२०१६) :(१) २००१-२१ रस्ते विकास योजनेच्या उद्दिष्टानुसार प्रति १०० चौरस कि.मी क्षेत्रफळास १०७ कि.मी. लांबी विकसीत करण्याचे प्रस्तावित आहे.

तथापि, प्राप्त माहितीनुसारची सद्यःस्थिती पुढीलप्रमाणे आहे :- (लांबी किमीत) प्रती चौ.कि.मी. क्षेत्रफळात)

- (१) उर्वरित महाराष्ट्र - १.१९ कि.मी.
(२) मराठवाडा - १.०१ कि.मी.
(३) विदर्भ - ०.८१ कि.मी.
(२) नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्याचा अनुशेष नाही.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

सातारा जिल्ह्यातील वाठार ते रेठरे खुर्द मार्गावरील कृष्णा नदीवर असणाऱ्या पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत

(३५) ४७९९२ (२९-०४-२०१६). श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दिपक चव्हाण (फलटण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सातारा जिल्ह्यातील वाठार ते रेठरे खुर्द मार्गावरील कृष्णा नदीवर असणाऱ्या पुलाची सुरक्षा रेलिंगची प्रचंड मोडतोड झाल्याने काही ठिकाणी काँक्रीट ब्लॉक मुळापासून निखळल्याने हा पूल धोकादायक बनला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच स्थानिक जनतेनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा व शासनाकडे गेले अनेक वर्षांपासून शासनाचे लक्ष वेधले आहे, हे खरे आहे काय,
- (३) तसेच पुलाच्या रेलिंगची दुरुस्ती कधीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) :(१) अंशतः खरे आहे

विषयांकित पुलाची किरकोळ प्रमाणात मोडतोड झालेली असून काही ठिकाणी काँक्रीट ब्लॉक मुळापासून निखळल्याने सदर ब्लॉकची व रेलिंगची किरकोळ दुरुस्ती करणेत आली आहे.

(२) होय.

सन २०१६ च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानपरिषद तारांकित प्रश्न क्र. १७४१० अन्वये लक्ष वेधणेत आले होते.

(३) पुलाच्या रेलिंगची विशेष दुरुस्ती करणेचे काम निकष मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्ह्यात अपंग, अव्यंग विवाह केलेल्या जोडप्यांनी अनुदान मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल केलेले प्रस्ताव

(३६) ४७९९५ (२८-०४-२०१६). श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यात आंतर जातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग आणि अव्यंग जोडप्यांनी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे दाखल केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावांना मान्यता देवून अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) होय हे खरे आहे.

सन २०१४-१५ मध्ये २९ तसेच सन २०१५-१६ मध्ये २९ असे एकूण ५८ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

(२) सदर योजने अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षासाठी एकूण रुपये ९.०० लाख इतकी तरतूद प्राप्त झालेली असून, सदर तरतुदीमधून उपरोक्त प्रस्तावापैकी एकूण १८ प्रस्तावांना अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नेरुळ सीवूड, नवी मुंबई येथील सेक्टर ४६ मधील बिल्डींग नंबर ७ ते १४ (श्री.साईकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था) च्या दुरुस्तीच्या कामात केलेल्या गैरव्यवहाराबाबत

(३७) ४८०७८ (२७-०४-२०१६). श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नेरुळ सीवूड, नवी मुंबई येथील सेक्टर ४६ मधील बिल्डींग नंबर ७ ते १४ (श्री.साईकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था) च्या माजी पदाधिकाऱ्यांनी इमारत दुरुस्तीच्या कामात केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी अणुशक्तीनगर येथील लोकप्रतिनिधींनी

मा.सहकारमंत्री व राज्यमंत्री यांच्याकडे दिनांक २/२/२०१६ रोजी वा त्यासुमारास निवेदन देऊन केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी सदर संस्थेवर नियुक्त केलेल्या प्रशासनाकडे महिला सदस्यांबरोबर गैरवर्तन करित असल्याच्या तक्रारी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, माजी पदाधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांची तसेच महिलांच्या संदर्भातील पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीच्या संदर्भात कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-०७-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) सदर तक्रारीमधील मुद्द्यांवर महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये चौकशी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

महिलांच्या संदर्भात एनआरआय सागरी पो.ठाणे पब्लिक एनसी नं. ७४४/१६ भा.द.वि. ५०६ प्रमाणे तक्रार नोंद असून तक्रारदार यांना प्रस्तुत एन.सी. चे अनुषंगाने मा.न्यायालयात दाद मागणेची समज पोलिस स्टेशन मार्फत देणेत आलेली आहे.

राज्यस्तरीय कर्ण बधीर असोसिएशनच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत

(३८) ४८२०० (२८-०४-२०१६). श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यस्तरीय कर्ण बधीर असोसिएशनच्या विविध ११ प्रलंबित मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी संघटनेने दिनांक ९ जून, २०१५ रोजी अपंग कल्याण आयुक्तालयाच्या आयुक्त यांना निवेदन देवूनही त्यांच्याकडून माहे फेब्रुवारी, २०१६ पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अपंग बांधवांना पुणे - मुंबई चकरा माराव्या लागत असल्यामुळे पुणे येथील अपंग आयुक्तालयाचे कार्यालय मुंबईला मंत्रालयाजवळ स्थलांतरीत करणेची लोकप्रतिनिधींनी दिनांक २९ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) नाही, हे खरे नाही.

सदरहू संघटनेच्या मागण्यांसंदर्भात आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांचेस्तरावर बैठकीचे आयोजन करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरहू संघटनेच्या

वि.स. १८५ (२७)

प्रतिनिधीसोबत शासनस्तरावर दिनांक २२.०४.२०१६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी दि. २२.४.२०१६ च्या पत्रान्वये सर्व संबंधितांना निर्गमित करण्यात आलेले आहे.

(२) व (३) होय.

सदर मागणीच्या अनुषंगाने आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांचेकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर येथील रस्त्यांच्या
दुरुस्ती कामाच्या प्रलंबित देयकाबाबत**

(३९) ४८२५३ (०६-०५-२०१६). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर अंतर्गत रस्ताची डांबरी खड्डे भरणे व इतर दुरुस्ती केलेली कामाची प्रलंबित देयके देण्याबाबत लातूर जिल्हा कंत्राटदार असोशीयेशन, लातूर यांनी मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा.पालकमंत्री लातूर जिल्हा, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दिनांक १७ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे काय,

(२) असल्यास, सदर देयके प्रलंबित असलेल्या कामाची संख्या व प्रलंबित देयकांची रक्कम किती आहे,

(३) असल्यास, सदर देयके देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-०६-२०१६) : (१) होय.

(२) रु. २१.८६ कोटींची ६७७ देयके प्रलंबित आहेत.

(३) रस्ते परिरक्षण व दुरुस्ती अंतर्गत उपलब्ध निधीच्या प्रमाणात देयके प्रदान करण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी आपला कापूस
खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केल्याबाबत**

(४०) ४८८६७ (२७-०४-२०१६). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील पणन महासंघाच्या ६ कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कापूस विक्रीला अत्यल्प प्रतिसाद दिला असून बहुतांशी शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केल्याचे माहे जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खाजगी कापूस व्यापारी हे शेतकऱ्यांना पणन, सीसीआय खरेदी केंद्रापेक्षा २०० ते ५०० रुपये अधिक तसेच रोख देत असल्याने बहुतांशी कापूस उत्पादक शेतकरी हे खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत असल्याने ही दावे केंद्र रिकामी दिसत असतात हे लक्षात घेता शेतकऱ्यांची कापूस विक्री केंद्रामध्ये कराबाबत आवश्यक कार्यवाही शासन करणार वा करीत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ हे सीसीआय या संस्थेचे उप अभिकर्ता म्हणून हमी दाराने कापूस खरेदी करतात. सदर कापूस खरेदीचे एकमेव उद्दिष्ट हे शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दर मिळू नये हा आहे. तथापि, बाजारात हमीदरापेक्षा जास्त किंमत असल्याने कापूस विक्री केंद्रावर अत्यल्प प्रतिसाद होता त्यामुळे कार्यवाहीचा प्रश्न येत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील विविध भागांमधील

अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था

(४१) ४८८९४ (२९-०४-२०१६). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील विविध भागांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून काही भागातील रस्ते व नाल्यांवरील ढापे यांची दुरावस्था झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने येथील रस्त्यांची व नाल्यांवरील ढापे यांची दुरुस्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-०६-२०१६) :(१) होय. अंशतः खरे आहे.

(२) व (३) आखाडा बाळापूर हे गाव हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गाव असून सदर गावातून २ मुख्य रस्ते जातात. यापैकी एक रा.मा.१६१ दर्जाचा असून देखभाल, दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, नांदेड यांचेकडे आहे.

आखडा बाळापूर-शेवाळा प्रजिमा-९ रस्त्याची जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेली लांबी क्षतिग्रस्त असून ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पामध्ये दुरुस्तीचे काम समाविष्ट असून प्रगतीपथावर आहे. काम जुलै २०१६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथील भारतीय स्टेट बँकेच्या साखरखेडा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक निराधारांचे मानधन थकीत असल्याबाबत

(४२) ४९१६८ (२८-०४-२०१६). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथील भारतीय स्टेट बँकेच्या साखरखेडा शाखा कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे साखरखेडा परिसरातील १ हजार ५०० हून अधिक निराधारांचे मानधनसुमारे चार महिन्यांपासून थकल्याचे नुकतेच माहे जोनवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान उघडकीस आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मानधनाअभावी हजारो निराधारांची होरपळ होत असून निराधार लाभार्थी भारतीय स्टेट बँकेचे हेलपाटे मारत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (४) तदनुसार शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) नाही.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

इचलकरंजी शहर आणि परिसरातील खर्चीवाले पध्दतीच्या यंत्रमाग कामगारांची

कापड व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याबाबत

(४३) ५०७६६ (२७-०४-२०१६). श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर आणि परिसरातील खर्चीवाले पध्दतीच्या यंत्रमाग कामगारांची मोठ्या कापड व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणीशासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार खर्चीवाले पध्दतीच्या यंत्रमाग कामगारांची पिळवणूक होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय अहोत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-०७-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) बाबत प्रश्न उद्भवत नाही.

**चाळीसगांव (जि.जळगांव) एमआयडीसीतील रोपे या कंपनीत
स्थानिक भुमिपुत्रांना सामावून घेणेबाबत**

(४४) ५१८६५ (२७-०४-२०१६). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय उद्योग मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चाळीसगांव (जि.जळगांव) एमआयडीसीतील रोपे या कंपनीत स्थानिक भुमिपुत्रांना सामावून घेणेबाबत एका राजकीय पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यानच्या पहिल्या आठवड्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर कंपनीत स्थानिक भुमिपुत्रांना सामावून घेणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (११-०७-२०१६) : (१) होय,

(२) व (३) राज्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिक लोकांचे प्रमाण शासन निर्णय दिनांक १७/११/२००८ नुसार राखण्याचे निर्देश आहेत. सदर धोरणाची अंमलबजावणी उद्योग विभागामार्फत करण्यात येते.

सद्यःस्थितीत चाळीसगाव एमआयडीसीतील भारत वायर रोपे या उद्योग घटकाचे बांधकाम सुरु असून उत्पादन अद्याप सुरु झाले नाही. सदर घटकाने उत्पादन सुरु केल्यास नोकर भरती करावयाची झाल्यास शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे हमीपत्र सदर उद्योग घटकाने दिले असल्याचे उद्योग संचालनालयाने कळविलेले आहे.

राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील अपंग लाभार्थ्यांना ६०० रु.

निर्वाह भत्ते ऐवजी १००० रु. निर्वाह भत्ता देण्याबाबत

(४५) ५२०५९ (२८-०४-२०१६). श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील अपंग लाभार्थ्यांना ६०० रु. निर्वाह भत्ते ऐवजी १००० रु. निर्वाह भत्ता देण्याबाबत तसेच योजनेच्या समितीमध्ये अपंग व्यक्तींचा समावेश करण्याबाबत आणि योजनेकरीता वार्षिक उत्पन्न मर्यादा २१००० वरून ४०,००० रु. करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक २१ जानेवारी, २०१४ आणि २ मार्च, २०१५ रोजी प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश दिले होते मात्र तरीही तब्बल २ वर्षांनंतरही सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असे सामाजिक न्याय विभागाचे म्हणणे आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुख्यमंत्री महोदयांच्या १ वर्षांपूर्वीच्या आदेशानुसार सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधित विभाग यांनी प्रस्ताव सादर करण्यास जाणिवपूर्वक विलंब केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्ताव सादर करण्यास विलंब करणाऱ्या दोषी अधिका-यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करणार आहे,

(४) असल्यास, राज्यातील अंध-अपंग निरधार यांची उपासमार होऊनये म्हणून सदर योजनेच्या अनुदानात तसेच वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात शासनाने काय उपाययोजना केली आहे वा करण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) :(१) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीमध्ये अपंगाचा समावेश व त्यांना प्राधान्य देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१४ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या योजनाच्या लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ करण्याचा तसेच लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही चालू आहे.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या योजनाच्या लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ करण्याचा तसेच लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये
ऑनलाईन मार्केटिंग सुविधा पुरविण्याबाबत**

(४६) ५२४९६ (२७-०४-२०१६). **श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) :** सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन मार्केटिंग सुविधा पुरविण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२९-०६-२०१६) :(१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

ऊस तोडणी यंत्र अनुदानाचा प्रस्ताव प्रलंबित असणेबाबत

(४७) ५२५२७ (२८-०४-२०१६). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हा - राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत (आरकेव्हीवाय) ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्याची योजना माहे डिसेंबर, २०११ मध्येवा त्यादरम्यान शासनाने मंजूर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेमध्ये तोडणी यंत्राच्या किमतीत २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ लाख रुपये अनुदान शासनाकडून दिले जात असून दरवर्षी या योजनेस मुदतवाढ देण्यात येऊन माहे मार्च, २०१५ अखेर या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०१५/१६ मध्ये ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानाचा प्रस्ताव प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, केंद्राच्या योजनेनुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या आधारे मध्यप्रदेश सरकारने ऊस तोडणी यांत्रिकरिता ४० टक्के अनुदानाची योजना प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळे जुन्या योजनेएवजी कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या सूचनांनुसार यंत्राना अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१३-०६-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३), (४) व (५) ऊस तोडणी यंत्रास राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ४० टक्के अनुदान देण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन आहे.

महाबळेश्वरच्या पायाभूत सुविधांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत

(४८) ५२५३० (२९-०४-२०१६). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाबळेश्वर येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात त्यावेळी काही पर्यटक वेपणा लेकला नौकाविहारासाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फुटपाथवरून पायी चालत निसर्गाचा आनंद घेत असतात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, फुटपाथवर बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या ठिकठिकाणी खचलेल्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना गंभीर दुखापत होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ग्रामस्थांकडून वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे फुटपाथ विषयी पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाकडून याची दखल घेतली गेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या महाबळेश्वर येथील वेण्णा लेककडे जाणारा फुटपाथ व्यवस्थित करणेबाबत शासनस्तरावर निर्णय झाला आहे काय, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०६-२०१६) :(१) होय.

(२) व (३) हे खरे नाही.

महाबळेश्वर शहर ते वेण्ण लेक पर्यंत (कि.मी. ४०/६००ते ४३/१००) या रस्त्याच्या लांबीत काही ठिकाणी डाव्या व उजव्या बाजूस जोड रस्ते सोडून संपूर्ण लांबीत फुटपाथ अस्तित्वात आहेत रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होणेकामी फुटपाथ लांबीमध्ये ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्यात आलेल्या असून त्या सुस्थितीत आहेत. सदर रस्त्याच्या लांबीतील फुटपाथची सुधारणा करण्याचे काम मंजूर असून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. फुटपाथची सुधारणा करून फुटपाथ सुस्थितीत ठेवण्याबाबतची योग्य ती काळजी घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बनशेद्रा ता.कन्नड जि. औरंगाबाद येथील सोजाबाई सुखाजी बोर्डे या वृद्ध महिलेचे श्रावणबाळ योजनेचे मानधन ११ वर्षांपासून दुसरीच व्यक्ती घेत असल्याबाबत

(४९) ५२५९३ (२८-०४-२०१६). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बनशेद्रा ता.कन्नड जि. औरंगाबाद येथील सोजाबाई सुखाजी बोर्डे या वृद्ध महिलेचे श्रावणबाळ योजनेचे मानधन मागील ११ वर्षांपासून दुसरीच व्यक्ती घेत असल्याचे प्रकरण समोर आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या महिलेच्या, श्रावणबाळ योजनेच्या मानधनासाठीची संचिका, तहसिल कार्यालय कन्नड येथे वर्ष २००२ मध्ये दाखल केली होती. संचिका दाखल केल्यानंतर, तहसिल कार्यालयात वारंवार चकरा मारूनही या वृद्ध महिलेस तहसिल कार्यालयात कोणतीही माहिती दिली गेली नाही व मानधनही नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मागील ११ वर्षांपासून या वृद्ध विधवा लाभार्थीचे पैसे चापानेर येथील एस.बी.आय. बँकेत जमा होत होते. म्हणजेच सदर रक्कम बँकेच्या शाखेतून उचलले गेले आहेत. अशा प्रकारे या महिलेची व शासनाची फसवणूक झाली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या महिलेच्या प्रकरणाप्रमाणे, अशी अनेक प्रकरणे उघड होवू शकतात, या प्रकरणांत एखादे रॅकेट कार्यरत आहे काय व त्यांत बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे काय,

(५) असल्यास, शासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषी असणाऱ्या तहसिल कार्यालय कन्ड येथील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करणार आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१६-०७-२०१६) : (१) श्रीम. सोजाबाई सुकाजी बोर्ड, बनशेंद्रा ता. कन्ड जि. औरंगाबाद या महिलेला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतर्गतचा लाभ सन २००९ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. मात्र सदरचे अनुदान मिळत नसल्याबाबतचा अर्ज प्रस्तुत लाभार्थ्याने दिनांक १७.१२.२०१५ रोजी अर्ज सादर केला आहे.

(२) सदर लाभार्थ्याचा अर्ज सन २००५ मध्ये तहसिल कार्यालयास दाखल झाला असून कागदपत्राच्या पूर्ततेनंतर दिनांक ०९.०२.२००९ रोजी या लाभार्थ्याचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

(३), (४) व (५) सदर लाभार्थ्यांचे पूर्वीचे खाते बंद करून नोव्हेंबर, २०१५ पासून त्यांचे नविन खात्यावर निवृत्तीवेतन अदा करण्यात येते आहे तसेच या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन कन्ड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**अपंग व्यक्ती (समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार
अपंगांसाठी ३% आरक्षण पदोन्नतीने वर्ग २ व वर्ग १ साठी लागू करणे बाबत**

(५०) ५२९३६ (२८-०४-२०१६). डॉ.राहुल पाटील (परभणी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अपंग व्यक्ती (समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार अपंगांसाठी ३% आरक्षण पदोन्नतीने वर्ग २ व वर्ग १ साठी लागू केले आहे हे खरे आहे काय

(२) असल्यास याबाबत अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही हे ही खरे आहे काय? असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) केंद्र सरकारने अलीकडेच सर्व अपंग संवर्गासाठी ५% आरक्षण लागू केलेले आहे त्या बाबत महाराष्ट्र शासनाने काय निर्णय घेतलेला आहे,

(४) अपंग कर्मचारी/अधिकारी सेवा निवृत्तीनंतर त्याच्या एका पाल्यास शासन सेवेत सामाविष्ट करून घेणे बाबत शासन निर्णय घेणार आहेत काय,

(५) अपंग कर्मचारी/अधिकारी सेवा निवृत्तीचे वय केंद्र प्रमाणे वय वर्ष ६० करणे बाबत शासनाने काय निर्णय घेतला आहे ?

वि.स. १८५ (35)

श्री. राजकुमार बडोले (११-०७-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) या अनुषंगाने केंद्र शासनाकडून कोणत्याही सूचना अदयाप राज्य शासनास प्राप्त झालेल्या नाहीत.

(४) व (५) याबाबत कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाहीत.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.